

Date: 08.11.2024

То,	То,				
BSE Limited,	National Stock Exchange of India Limited,				
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, C-1, Bandra-Kurla Complex,				
Dalal Street, Fort,	Bandra (East),				
Mumbai-400001.	Mumbai: 400051.				
Scrip Code: 505850	Scrip Symbol : MANCREDIT				
1	1 5				

Sub: Submission of newspaper clippings of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024.

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the newspaper clippings pertaining to extract of Unaudited Financial Results of the Company published in the News Hub and Pratahkal Marathi on 8th November, 2024 for the quarter and half year ended 30th September, 2024.

The above information is also available on the website of the Company at <u>www.mangalfincorp.com</u>

Kindly take the same on your record and oblige.

T<mark>hanking you,</mark> Y<mark>ours faithfull</mark>y,

For Mangal Credit and Fincorp Limited

Chirag Narendra Parmar Company Secretary and Compliance Officer Membership No. ACS 66852

Encl: As above

3 THANE, FRIDAY, 08 NOVEMBER 2024

RPI(A) Support Shiv Sena Mahim Candidate, Sada Sarvankar and Suresh K. Patil (Bullet Patil) in Mankhurd-Shivaji Nagar: **Ramdas Athawale**



Mumbai. SACHIN MURDESHWAR

The Republican Party is the main constituent party of the Grand Alliance, so in the assembly elections, the Republican Party is supporting the official candidates of the Grand Alliance. National President of the Republican Party, Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale today announced in a press conference at Garware Club that his Republican Party RPI (A) will support the official candidate of the Mahayuti in Mahim Constituency, Sada Saravankar, and the official candidate of the Mahayuti, Suresh Krishna Patil alias Bullet Patil, in the Mankhurd-Shivajinagar Constituency. Ramdas Athawale was speaking to the media and gathering in the press conference. Addressing the gathering Ramdas Athawale said, We have supported the Mahavuti (Grand Alliance) only to get a share of power in the state for the workers of the Republican Party RPI (A). The Republican party did not get a share of the vote in the last year but now the India election program will spiral and the grand coalition government will come to power again. The Republican Party will get a fixed share of 70% in it. The Republican Party will be given Legislative Council members, four Corporation Chairman posts, and 60 Corporation members posts, District taluka government committee member posts will be given to Republican workers. Republican workers should build their wards in Municipal Elections. Zilla Parishad Panchayat Samiti. Commenting on Donald Trump Victory in US, Union Minister Ramdas Athawale says, "Donald Ramdas Athawale has welcomed

Trump is from the Republican Party and my party's name is also Republican Party, so I am very happy. Donald Trump is a very big leader and he has been elected there and he has got the vote of all the Indian people." Ramdas Athavale addressed and appealed to the RPI(A) party workers that the Republican party workers (Karyakartas) will get definite candidature in local selfgovernment bodies. Republican workers should prepare to win candidacy in local self-government elections from now. Therefore, it is requested that the Republican workers should campaign for the official candidate of the Mahayuti (Grand Alliance) to remove the discontent in the seat allocation. On this occasion RPI (A) National Secretary General Avinash Mahatekar, RPI (A) Maharashtra State General Secretary, Rajabhau Sarwade State President of Maharashtra RPI (A), Republican Party of India (Athawale) and Thane District Observer Suresh Barshinge, Balaram Gaikwad State President of Thane Rigion Republican Party of India (Athawale), Yuvak Aghadi Maharashtra President Pappu Kagde, Publicity Chief Hemant Ranpise, Mayur Borkar, Mahila Aghadi State President Chandrakanta Sonkamble. Region President Mumbai Siddharth Kasare, former corporator Nana Bagul, Newly appointed RPI (A) Thane Region Vice President and Sindhi Samaj Senior Leader Nandlal Wadhwa. etc. were present. Manoj Jarange's withdrawal of his candidates from the assembly election is a very good and visionary decision from his political and social point of view.

the role of Manoj Jarange in amassing the massive Maratha Community under the Maratha Reservation Manifesto, He pointed for a certain goal it is easier to amass the support of a certain community but for winning an election the support from all communities is required which is not an easy task. The great man (Maha Manav) Dr. Babasaheb Ambedkar proposed the concept of the Republican Party of India (A) which would take all the castes, tribes and religious people together by abolishing the Scheduled Caste Federation as the elections cannot be won on the votes of one caste. Ramdas Athawale said. The statement made by Raj Thackeray about my ministerial post does not suit him. If he does not want to be a minister, he should not be a minister. Babasaheb Ambedkar has given a message to take over the power. I went through the hell. That is why sata (Political Power) is important. Pointing to Raj Thackeray, Ramdas Athawale said, Don't say that I am helping the poor and using the help of the poor and needy to get the votes, this type of comments don't suit you and is not fit for your ministerial position said Ramdas Athawale. On the statement of Congress MP and Lok Sabha LoP Rahul Gandhi, Union Minister Ramdas Athawale says, "PM Modi, I and all of us are there to save the Constitution. Rahul Gandhi should save his party instead of saving the Constitution... Deliberately making political statements, trying to mislead people and creating divisions in society will not work. Rahul Gandhi and the Congress party are creating divisions in society and hence the public will teach them a lesson."

Public in general know that I am concerned for my client MR.SUBHASH RAO residing at Flat No.18/A-105, SANVIDHAN SRA CHS LTD. Sangharsh Nagar Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai - 400072 hereby informs that my client, the original owner SMT.VIMAL LINGAPPA KAMBLE (VIMAI LINGAPPA HALORE) of the above flat under the SRA Scheme, Slum Rehabilitation Authority by Sanjay Gandhi National Park Borivali East Mumbai-400066 Allotment No. Ja No B/20/Jamin/1155/2012-13 Borivali dated 15.09.2012 received flat SMT.VIMAL LINGAPPA KAMBLE (VIMAL LINGAPPA HALORE) from 12 years ago vide of sale deed dated 24.12.2012 Now my client wants to get that sale deed registered but she has not been able to trace the original owner SMT.VIMAL LINGAPPA KAMBLE (VIMAL LINGAPPA HALORE) even after long tireless contact/efforts. Sale, exchange mortgage, rent, loan charge, right, transfer, share, interest, maintenance, license gift, inheritance, partnership, ownership, lien or otherwise to any person in respec of any of their contacts or any part of the said property/part thereof. If there is any claim / claim / objection they should contact my client or me at my office address below with sufficient documentary evidence within 15 days from the date of publication of this public notice. It will be understood and my client will be free to register the sale agreement. If any claims / objections received in any form after 15 days will not be treated as waived or waived.

Date: 08/11/2024 Adv. Shankar L. Shela Place: Mumbai (Advocate High Court, Bombay) Add : RH No.13, Plot No.37, Akashdeep Co-op Housing Society Ltd, Sector No. 18, Near Gulabsuns Dairy, Koparkhairne, Navi Mumbai – 400709 Mob No. 9820797163

जाहिर नोटीस तमाम जनतेस या जाहीर नोटीसव्दारे कळविण्यात येते की खालील परिशिष्ठामध्ये वर्णन फ्लॅट मिळकत माझे अशिल श्री. सचिन चंद्रकांत मांडवकर, सौ. स्नेहल सचिन मांडवकर व श्रीमती. सिमा चंद्रकांत मांडवकर यांच्या सहमालकीची आहे. सदर मिळकतीचे सहमालक श्रीमती. सिमा चंद्रकांत मांडवकर यांच्या मुत्यूपश्चात श्री. सचिन चंद्रकांत मांडवकर, सौ स्नेहल सचिन मांडवकर हे सदर मिळकतीचे कायदेशीर वारस आहेत. सबब सदर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे. गळॅंग पिलकतीचे तार्ग

400 1100 111 4-11										
गांव	इमारतीचे नाव	फ्लॅट कं.	विंग	क्षेत्रफळ	महानगरपालिका					
				चौ.मी						
माजिवडे	आशर मेट्रो टॉवर्स.	सी—३०५	सी— विंग	રૂત હઠ	वर्तकनगर, ठाणे					
			३रा मजला	चौ.मी	महानगरपालिका, ठाणे					

प्राप्त परिस्थितीत वरील परिशिष्ठामध्ये नमद केलेल्या प्लॉट मिळकतीमध्ये कोणत्याई व्यक्तीचे अथवा कोणत्याही संस्थेचा कसल्याही प्रकारचे करार, मदार, गहाण, दान, बक्षीस, फरोक्त, तारण, भाडेकरूपणाचा हक्क, पोटगी, साठेकरार, अखत्यारपत्र, एम.ओ.य. वा तित्सम कोणतेही दावे मालकी व अन्य हक्क हितसंबंध असल्यास त्या व्यक्तींनी वा संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपल्या हक्क हितसंबंधाचे स्वरूप विषद करून कागदोपत्री पुराव्यासह खालील पत्यावर लेखी कळवावे अगर समक्ष येवून भेटावे. वरील मुदतीत कोणांकडून काही लेखी हरकत तकार दावा न आल्यास सदर मिळकत निर्वेध व बोजाविरहीत असन त्यावर कोणत्याही प्रकारचा दावा हक्क हितसंबंध नाही असे समजून आमचे पक्षकार सदर फ्लॅंट मिळकतीचे नंतर अलेल्या तकारी, दावे हरकती या रदबातल आहेत व त्या जाणीवपुर्वक सोडून दिल्या आहेत असे गृहीत धरले जाईल याची तमाम लोकांनी नोंद घ्यावी.

दिनांक –०८/११/२०२४	सहि/—
००१, हरमनी बिल्डींग, रचना वन ॲप,	ॲड. राजेंद्र भ. डावरे
बोपोले रोड, नेरळ, जि. रायगड – ४१०१०१	मो.नं. ९५६१९८३६१७

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT MY CLIENT Mr. Shashikant Padmanabha Suverna & others published the Notice of legal heirs of the late Mrs. Sarojani Padmanabha Suvarna.

Mrs. Sarojani Padmanabha Suvarna was the land owner of the House Property House Property No. House Property No. 1605 situated at Shiv Colony, Sector No. 1, Village Airoli, Navi Mumbai Sub-Division and Taluka and District Thane and the said Mrs. Sarojani Padmanabha Suyarna transferred the development rights to M/s. Durva Enterprises through its prop. Mr. Umesh Maganrao Dhumal by a notarized Development Agreement dated 03.09.2016 of House No. 1605 and after the said development against the

said developers give the consideration of the parties mutually agreed that 2 Flats of 1BHK and 1RK approximately 710 Sq. Ft.

The said M/s. Durva Enterprises through its prop. Mr. Umesh Maganrao Dhumal constructed building known as 'SAI ARCADE', and the said developers allotted the above noted property viz. Flat No. 305 & 306 3rd Floor, admeasuring 1100 Sq. Ft. (Built Up Area), Building known as "Sai Arcade" constructed on the Land bearing House Property No. 1627.1, 1627.2, 1605, 1609, 1606, situated at Shiv Colony, Sector No. 1, Village Airoli, Navi Mumbai Sub-Division and Taluka and District There to Nuc. Sector Division Physics Physics 10, 1997 District Thane to Mrs. Sarojani Padmanabha Suvarna by an Handing Over o Possession Letter dated 08.09.2017.

But the said land owner Mrs. Sarojani Padmanabha Suvarna was deceased on 21st April, 2020 and after her death only legal heirs are my client 1) Mr. Shashikant Padmanabha Suverna s/o Padmanabha Suverna (Son), 2) Mr. Navin Kotiyan s/o Padmanabha Suverna (Son), 3) Mrs. Shalini balasaheb Shinde d/o Padmanabha Suverna (Doughter), of the legal heirs of deceasedMrs. Sarojani Padmanabha Suvarna are conformed, if any person/s legal heirs have any objection so intimate the same to me or my client at below mention address Any person having any claim or right in respect of the said property by way of

inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is

ereby required to intimate to the undersigned within 7 days from the date

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, our client Mr. Parasmal Kundanma Jain (Surana) & Others 3 are possession and holding residential property Ground + First Floor at Kaldate Niwas, Edulji Road, Chari, Thane bearing CTS No. 402, Tika No. 13, area adm. 175.60 sq.mtrs. and their names are recorded in property card.

Any person or persons having any claim, charge, rights, interest in respect of the said Property by way of inheritance, lien, sale, gift, lease, mortgage, possession or encumbrance or any beneficial rights/ interest under any trust, right of prescription or preemption or any agreement or otherwise claiming howsoever is hereby required to intimate to the undersigned in writing along with supporting documents in respect of their objection/claims within 10 days from the date of publication of this notice failing which the property will be declared as free form all encumbrances the transaction shall be completed without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned. Adv. Sheetal S. Malan

Shop No. 7, Gr. Floor, Dwarkadas Ratanshi Society, Opp. Harmoney Tower, Behind Siddhakala Optics, Kadwa Galli, Jambhali Naka, Thane (W)- 400601

PUBLIC NOTICE

Our client Dr. Poonam Nitin Powar is owner of Village Majiwada. Om Shiv Darshan CHSL., Shop No. 4, Ground Floor, 2nd Rabodi, Majiwade, Thane (W)-400 601. admeasuring area 290 sq.ft. (Built-up). Mr. Vasant Baburao Pawar has purchased the said Shop from Builder

M/s. Kalyani Enterprises through Prop. Mr. Rajaram Sayroba Sawant, vide Agreement dated 12/08/1991. The original document of said Agreement & Deed of Declaration has been registered in the Office of Sub-Registrar, Thane vide Doc. Reg. No. 6637/1994.

Thereafter Mr. Vasant Baburao Pawar has sold the said Shop to Mrs Reshma Ramesh Dukhande vide Agreement for Sale dated 11/08/1996. Thereafter my client Dr. Poonam Nitin Powar has purchased the said

Shop from Mrs. Reshma Ramesh Dukhande, vide Agreement for Sale dated 30/04/2010. Thereafter my client Dr. Poonam Nitin Powar has sold the said Shop

to Mr. Shaikh Adiyan Taukir Waquar Ahmad vide Agreement for Sale dated 29/10/2024.

The original copy of Agreement & Deed of Declaration executed in year 1991 & 1994 between Mr. Vasant Baburao Pawar & M/s. Kalyani Enterprises through Prop. Mr. Rajaram Sayroba Sawant and original copy of Agreement between Mr. Vasant Baburao Pawar & Mrs. Reshma Ramesh Dukhande has been lost/misplaced by our client and not traceable. Our client has lodged complaint regarding loss of said document to Senior Police Inspector, Rabodi Police Station, Thane City.

Hence by this Public Notice it is informed to public in large that, original copy of Agreement for Sale mentioned above has been lost/misplaced by our client and our client has not misuse it. If anybody have any objection or complaint regarding the same then inform the same alongwith documentary evidence on below mentioned address within 15 days from the date of publishing said notice, if no such objection is received within time then objections received after the due period will not be considered. Kindly take note of it. Date: 06/11/2024

Address- Shop No.3, Near Food Box,	Sd/-
Behind Saibaba Mandir, Court Naka,	Adv.Sunita S. Gole
Thane (W) 400601	Mob.No.9819815553

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public that my Client Smt. Tanuja Tukaram Patil intend that Mouje Badlapur, Tal. Ambernath, Dist. Thane Survey No. 173, Hissa No. 1, Total Area admeasuring about 0H 49 R 30 P out of admeasuring area about 0 H 05 R 50 P, Ass. 09 Rs. 19 Paise (Said Property) was purchased by Late Tukaram Pandurang Patil by an Agreement For sale dated 29/04/2005 Document No. 1780/2005 from Mr. Balaram Parsu Pawar & Others.

Late Tukaram Pandurang Patil who expired on dated 20/10/2007 & behind his Legal heirs 1) Smt. Tanuja Tukaram Patil wife 2) Ganesh Tukaram Patil - Son 3) Rupali Tukaram Patil -Daughter And Now his legal heirs 1) Smt. Tanuja Tukaram Patil 2) Ganesh Tukaram Patil & 3) Rupali Tukaram Patil being the owner of the said property.

Thus it is inform to general public if any person, Bank, Firm, Finicial Insitute are having any right or interest upon said lands He/they may inform undersigned Advocate with proper documents pertating to their rights within 07 days of this notice. If no claims/objections are received within the period prescribed above, the negotiation will be completed and it will presumed that there are no claims/objections against this said property.

Address: Shop No 02, Saraswati Arcade,	Sd/-
Opp.S.T Bus Depo, Badlapur (W)	Anil R. Pashte
Tal- Ambernath Dist- Thane. 421 503	(Advocate)

PUBLIC NOTICE

Public notice is hereby given to the General public that, my client SHANA WASEEM AHMED informed me that, the property lying and being on plot of land bearing old survey No.87. New survey No.122. Hissa No.07 part, situated at village GODDEO, Flat No.03, Ground floor, the building known as RAJPUT PALACE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at near Ashwinin Hosspital, within limit of Mira Bhayandar Muncipal Corporation, Bhayanar (E), Dist. Thane 401105. Was exclusively owned by PADMA SANJAY SHINDE After the Death of her Husband SANJAY RAJARAM SHINDE ON 23RD November 2002). The share certificate of Rupees 50/- per share for 10 shares 021 to 030, amounting to Rs 500/- had been lost, and Duplicate Share Certificate is issued by Said Society. The said property was purchase by the SHANA WASEEM AHMED by a AGREEMENT FOR SALE DEED which was registered No.TNN-10 19242/2022 on 24th November 2022. The said property of SHANA WASEEM AHMED would like to hypothecate to the financial Institute (DCB BANK, at Borivali branch) Therefore my client hereby published that if anybody is having any claim, rights, interest in respect of the said property by way of Sale, Exchange, Mortgage, Lease, Lien charges, Gift,, Inheritance rights, assignment or encumbrace of whatsoever nature, requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below with all necessary and supportive documents within 15 days from the date of publication hereof. If claim will not received within 15 days, then it shall be presumed that there is/are no any claims, objection, rights of any person in the said property. Date : 7 November 2024 Office No.01 First Floor, Mandhare Building, Neral Matheran Road Madhya Bazarpeth, Neral, Tal: Arvind V. Patange Karjat, Dist.:- Raigad -410 101 Mob.9619662302 (Advocate)

NEWS HUB



Harrasing for birth certificate update issue

THANE, Shrikant Khuperkar

Siddesh Desai residing of Kalwa horrible experience for his daughter certificate in Thane , Register for Aadhar Card, Birth Certificate is mandatory in Mumbai Municipal Corporation of Greater Mumbai, BMC authority to issue the Birth Certificate. They follow format where Name of Child is displayed at the beginning of documents (without Middle name and Surname) and complete name of Father and Mother displayed in the certificate.

The Birth Certificate format is accepted earlier as Father and Mother full name is displayed which is legible. Unfortunately when Siddesh visited ADHAR SEVA KENDRA located at Lakecity Mall. off Ghodbunder road near Ashapura Mandir, Samata Nagar, Sainath Nagar, Thane West, Maharashtra 400607. They are not accepting this format and asked for the complete name of Child (Along with Middle name and Surname) at the beginning.

This is issue with formats of one official authority not accepting by another and harassing the residents who want to update or issue the Adhar card. Citizens are facing difficulties in obtaining Aadhaar cards due to issues with birth certificates issued by the BMC. Since the UIDAI (Unique Identification Authority of India) has tightened its policies, Aadhaar registration centers

wennye suger Certificate No. 750880516	mpn.w Form-5
GOVERNMENT HEALTH I HEALTH I HEALTH I	THER OF MAHARASHTRA TRAIN DEPARTMENT GENORTARI ION OF GREATER MUMBAI
	ANIARA CONTRACT
BIRTH C	CONTRACTOR
(Sen a sten steel afternet afternet atte some the	१७ अधि महारह जन्म अधि मृत्यु मीहनी क्रियम,२०००थे
जियाम ८/१३ अन्यती देव्याल आते आहे.)	रे भारत महारह अस्य महारा स्थ्यु महला छेराम, १००० छे
(Issued under section 12413 - +	he Registration of Births & Deaths Act, 196
बुहन्मुंबई महानगरपालिका,तामुका Ward GN,जिल्हा मुंबई, महराष्	मूछ अमारायाटवा ताटवरीतून पंच्याल आजी आहे. जी की
This is to certify that the following original record of birth which is the reg Mumbai of Ward Chief District Mumbai of	g information has been taken from the
Mumbai of Ward GNuof District Mumbai of	Maharashtra State.
गावाचे लाग /	
Name of Child : RANAXEUTT	firm Sex : Female
जन्म दिनांक/	जनम हिसलप
Date of Birth : 05.03.2010	Flace of Birth : Mumbai
भारत पर्य भारत	अहिलांचे पुत्रे आहा
	Name of Father : Mr. SIDDWESH
	CHANDRAKANT DESAL
बाखरच्या जन्माच्या वेजी आई वडिलांचा चल/	भई वरिमांचा करवसचा प्रश
Address of parents at the time	Permanant Address of Parents :
of birth of the child :	R, NO-39, GANESH BHUVAN,
R.NO-39, GANESH BHUVAN,	2ND FLR KAKA GADGIL MARG,
2ND FLR KAKA GADGIL MARG.	DADAR WEST, MUMBAI, 400028,
DADAR MEST, MUMBAI, 400028,	Noharashtra, India
सोटणी क्रमांक/	Date of Registration : 12.03.2010
Registration No. : 740645736	
	Q.
	Sub. Register and
stan/	Statute Bartonia Girtine of Health
Remarks (if any) :	
Dermon Dering Palate 12	दाधिका-साथा पतप
Date of Issue : 18.08.2010a	Address of the issuing authority : Mard GN, Mumbai.
· ftrat stall	Mard Ga, martin
भाग्येक जनम आणि मृत्युची घटना नोडवल्याची खानी करा"	Ensure registration of every birth & deat

now accept only birth certificates that mention the full name of the child. Because of this, BMC certificates, which often do not include the child's surname, are creating obstacles in the Aadhaar registration process.

As BMC certificates do not clearly mention the full name and surname of the child, UIDAI does not accept them. To address this issue, coordination between BMC and UIDAI is necessary. There should be an immediate discussion between UIDAI and BMC to find a solution, as this situation is causing citizens unnecessary trouble, wasting their time and money. Filing an official complaint with UIDAI could be a positive step forward for citizen.

publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents to such claim and the claims, if any of such person shall be treated as waived and not binding on legal heirs if anybody having objection, claim arising regarding above said property contact to me or my clients within 7 days from the date of this Notice

Adv. Revati N. Kharke

DIN: 01311041

Address:- Shop No.3, Komal Palace, Plot No. 165, Sector No. 10, New Panvel, Navi Mumbai 410 206

MAI	MANGAI A-1701/1702, G	LOTUS CO		E PARK, RA MUMBAI - 4	AM MANDI 00 063		
	55%	^{₽АТ*} 37%		аим* 50%	t	NCD & BLR Rat BBB/S	
Ext	tract of Unaudited Sta		inancial Re 30th Septer				ear Ended Except EPS)
S. No.	Particulars	(Quarter Ende	d		r Ended	Year Enaded
		9/30/2024 Unaudited	6/30/2024 Unaudited	9/30/2023 Unaudited	9/30/2024 Unaudited	9/30/2023 Unaudited	3/31/2024 Audited
1	Revenue from operations (including other income)		1,187.17	760.83	2,352.76	1,516.56	3,327.49
2	Profit before tax	432.57	532.13	356.74	964.70	691.52	1,432.50
3	Profit after tax	322.43	374.70	262.75	697.13	509.57	1,054.59
4	Total comprehensive income (comprising profit after tax for the period and other comprehensive income after tax) Paid up equity share		373.28	142.66	799.05	389.48	936.02
		1,956.40	1,956.40	1,931.40	1,956.40	1,931.40	1,956.40

capital (Face value of INR Earnings per share (not annualised Basic (INR 1.65 1.92 1.36 3.56 2.64 5.45 1.36 Diluted (INR 1.63 1.92 3.54 2.64 5.45

The above financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and on its recommendation approved by the Board of Directors at their respective meetings held on 07th November, 2024. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion based on their limited review of Unaudited Standalone Financial Results for the guarter and half year ended 30th September. 2024.

- 2 The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and the other accounting principles generally accepted in India.
- 3 The Company is operating in single reportable segment that is Non Banking Financial Activities
- The results of the Company have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and will be available on the website of the Company (www.mangalfincorp.com) and the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia. com)
- 5 Previous periods/year's figures have been regrouped / reclassified, wherever necessary, to make them comparable with the figures of the current period.
- Comparision is done on basis of H1FY25 Vs H1FY24, AUM is compared on 30th September, 2024 Vs. 30th September, 2023.

PLACE : MUMBAI DATED: 07th November, 2024

10/- each)

6

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that under instructions of my client, that my Clint intends /willing to purchase the title/ land property of Gavkari lok Morbe Vahiwatdar 1. Mr. Harishchandra Sadhu Navdekar 2. Mr. Jaywant Narayan Khopkar 3. Mr. Krushna Gopal Mhatre 4. Mr. Madhukar Kashinath Patil, residing at Village - Morbe, Tal, Panyel, Dist, Raigad, who is the owner of the Property described in the Schedule hereunder written(" hereinafter referred to as Said land Property") situated at Village - Khairwadi, Taluka - Panvel, District - Raigad, Agricultural Land bearing Survey /Gat No. 23, Hissa No. 2 admeasuring Area H.R.P. 1.92.30 & potkharabha Area H.R.P. 0.44.40 Assessment Rs- ps. 3.78 free from all encumbrances and liens by carrying verification of title.

Any person/s having or any claim on or to the said land property or on any par thereof whether by way of sale, lease, sub-lease, lien, charge, mortgage, inheritance, share, gift, exchange, trust, possession or encumbrance, heirship or subject to any litigation or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing with supporting documents, of such Claim or interest, if any, require to intimates to the undersigned within 11 days from the date of publication hereof, failing which if not such an objection or claim is received within the above mentioned period or failing which if any, of such person and the same shall be considered/ treated as waived and/ or abandoned, and it shall be presumed that the said Property is free from all encumbrances and not binding on my clients and the matter of sale transaction will be completed without reference to such claim thereto

THE SCHEDULE REFERRED TO ABOVE DESCRIPTION OF THE PROPERTY

Village Khairwadi, Taluka Panvel, District Raigad.

-					0	
ance with Regulation 33 of the SEBI	Name	Survey/ gat no.		Area H-R-P		Assessment Rs- ps
lations, 2015 and will be available and the Stock Exchanges i.e. BSE ge of India Limited (www.nseindia.	Gavkari lok Morbe Vahiwatdar 1. Mr. Harishchandra Sadhu Navdekar 2. Mr. Jaywant Narayan Khopkar 3. Mr. Krushna Gopal Mhatre 4. Mr. Madhukar Kashinath Patil	23	2	1.92.30	0.44.40	3.78
eclassified, wherever necessary, to iod. M is compared on 30th September,	4. Mr. Madhukar Kashinath Patil All that Agricultural Land bearing Survey /Gat No. 23, Hissa No. 2 admeasurin Area H.R.P. 1.92.30 & potkharabha Area H.R.P. 0.44.40, Assessment Rs-ps. 3.7 at Village Morbe, Taluka Panvel, District Raigad.					
-Sd Meghraj Jain Chairman & Managing Director	Date : 07/11/2024. Place: Panvel D301, Shree Vidy	/adhan C	CHS, F		.26, Sector-2	a Waghmare Advocate 21, Kharghar, mbai-410210

Mobile No. 9167778136



ट्रंप विजय

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव करून ऐतिहासिक विजय प्राप्त केला. ट्रम्प यांना अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळाला. अमेरिकन मतदारांचे अफाट ु समर्थन आणि ज्यो बायदेन व कमला हॅरिस यांच्या विद्यमान सरकारबहल असलेली नाराजी निवडणुकीतील मतदानातून प्रकट झाली. ट्रम्प व हॅरिस यांच्यात अरीतरीची लढत होईल. असे राजकीय विश्लेषकांना वाटत होते, प्रत्यक्षात ट्रम्प यांना मतमोजणीत सुरुवातीपासून मिळत राहिलेर्ल आघाडी शेवटपर्यंत कार्यम टिकली, विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला महान बनविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, आपण अमेरिकेत सुवर्ण युगाची सुरुवात करणार आहोत. ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असतील. सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या सर्वोच्च अशा राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर ट्रम्प यांना दुसऱ्यांदा वसविण्याचा जनादेश अमेरिकेतील मतदारांनी दिला आहे. अमेरिकेच्या मतदारांनी त्यांच्या हाती अमेरिकेची सूत्रे मोठ्या विश्वासाने पन्हा एकदा सोपवली आहेत. टम्प यांनी आपल्या विजयाचे श्रेय टेस्ला व स्पेस एक्सचे सीइओ इलॉन मस्क यांना उदार मनाने दिले आहे. इलॉन मस्क यांनी मोठ्या कल्पकतेने टम्प यांची बाज सोशल भोडियातून मतदारांपुढे सातत्याने मांडली. त्याचा मोठा लाभ ट्रम्प यांना झाला. विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ही निवडणूक म्हणजे सर्वात मोठे राजकीय आंदोलन होते. यापूर्वी असे कधी घडले नसावे. प्रत्येक अमेरिकन नागरिक, त्याचा परिवार व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन. अमेरिकन नागरिकांच्या मलांच हक्क असलेला हा देश मजबूत, सुरक्षित व समृद्ध निर्माण करेपर्यंत मे आराम करणार नाही. असे विजयानंतर टम्प यांनी जनतेला वचन दिले आहे. माजी राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुढीत अमेरिकच्या इतिहासात १३३ वर्षांनी पन्हा घडत आहे. म्हणनच टम्प यांनी मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. मतमोजणी चालू असताना व ट्रम्प हे सातत्याने मुसंडी मारत असताना ट्रम्प विजयी झाले व कमला होरिस पराभूत झाल्याचे फॉक्स न्यूजने वृत्त दिले. जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्म यांच्या डालेल्या निवडीचे भारतावरच नव्हे जगातील सर्वच देशांवर काही न काही परिणाम होणार आहेत. ट्रंप यांच्या या शानदार विजयाचे अनेक आयाम असन या विजयाचे परिणामही अमेरिकेच्या आणि जगाच्य राजकारणावर तसेच अर्थकारणावरही बरेच होणार आहेत. पण त्यांच विचार करण्याआधी एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ती अशी. की याही निवडणुकीत मतदानपूर्व संवेक्षणे सपशेल आपटली आहेत. मतदानाच्या दिवसापूर्वी, अर्थात मंगळवारपूर्वीपर्यंत अनेक संस्थांनी त्यांच्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले होते. सत्तर टक्क्यांहून अधिक सर्वेक्षणांमध्ये कमला हॅरिस यांना आघाडी दाखविण्यात आली होती अवर्थनाने जन्म वार्थे से वार्थे वाना विवाध खुखानेनात जाता का का ऑस्ट्रिसेल चासत प्रातांवन निवडणुकीचा निर्णय अवलंबून असतो, अशा 'स्विंग स्टेट्सु'पैकी ३ ते ४ मध्ये कमला हॅरिस आधाडी घेतील, अशी भविष्यवाणी या सर्वेक्षणकारांनी केली होती. तीही खोटी ठरली. ट्रंप यांनी सातही अशी राज्ये आपल्या खिशात टाकल्याचे दिसते. याचाच अ असा की ही निवडणक प्रथम मोठा गाजावाजा करण्यात आला, तशी डाऊन टू दी वायर' किंवा अतिचुरशीची झालीच नाही. ट्रंप यांना तुलनेने सहज विजय मिळाला. आणखी एक मद्य असा की कमला हॉरेस निवडन याव्यात यासाठी 'देव पाण्यात घालून' बसलेल्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या 'लेपिटस्टस्' किंवा डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांची तसेच विचारवंतांचीही घोर निराशा झाली या विचारवंतांनी त्यांच्या हाती असलेल्या प्रसार माध्यमांमधून हॅरिस यांच्या नावाच जयघोष करण्याची तसेच टंप यांची निंदानालस्ती करण्याची जण स्पर्धाच लावली होती. तो प्रचारी थाट वाया गेला. यावरुन हे स्पष्ट होते, की आपणच जनहिताचे कैवारी आहोत आणि त्यामळे सर्वसामान्य जनता आपलेच ऐकते आणि त्याप्रमाणे करते, हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुन्हा एकदा पुन्टला. वास्तविक भारताचा किंवा भारतवासी नागरिकांचा या निवणुकोशी थेट संबंध नव्हता. तरी भारतातील काही प्रसारमाध्यमांनीही हॅरिस यांचा डंका गेले दोन महिने पिटला होता. तथापि, त्यांच्या हातीही काही लागले नाही. या मुद्द्याचा उल्लेख मुद्राम अशासाठी केला, की, केवळ भारतातच नव्हे, तर जगातही अशा पुरोगामी माध्यमबाजांकडून उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्या विरोधात अपप्रचार केला जातो. जनतेला प्रबोधनाच्या माध्यमातून नव्हे, तर तिची सातत्याने दिशाभुल करुन आपल्या विचारसरणीकडे खेचण्याचा जे उद्योग ही मंडळी अव्याहतपणे करतात, ते त्यांचे तंत्र याहीवेळी फसले आहे. त्यांच्या 'प्रोपोगेंडा टॅक्टिक्स'ला किंवा 'नॅरेटिव्ह सेटींग'ला आता हरियाणापासून अमेरिकेपर्यंत कोणत्याही भागांमधील मतदार भीक घालत नाहीत, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महत्त्वाचा मुद्दा ट्रंप यांच्य विजयाचा भारतावर, जगावर आणि अमेरिकेवर काय होईल, हा आहे भारताचे सांगायचे तर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आत अशा पातळीपर्यंत पोहचले आहेत. की अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोणीही निबडून आले तरी हे संबंध 'पातळ' होण्याची शक्यता नाही. कारण हे संबंध व्यक्तीकेंद्रीत नसून धोरणात्मक आहेत. तरीही, कमला हॉरेंस निवडून आल्या तर त्यांचा धाक दाखवून भारतात केंद्रीय सत्तास्थानी असलेल्यांचे हात पिरगाळणे, आपल्याला सोपे जाईल, अशी आशा अनेकांना होती. ती फोल ठरली, हे बरे झाले. ट्रंप यांचा भारताला लाभ किती होईल, हे त्यांच्या धोरणावर अवलंबून राहील. पण निदान त्रास होणार नाही अशी आशा भारताला धरता येईल-बांगला देशातील हिंदंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध ट्रंप यांनी निवडणूक प्रचार काळात जाहीररित्या केला होता. तसेच अन्यायग्रस्त हिंदंचे संस्क्षण करु. अशी घोषणाही केली होती. ती त्यांनी आचरणात आणली तर, खरोखरच जगभरातील हिंदु त्यांचे आभारी राहतील, हे निश्चित आहे. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंना आज खरोखरच एका भवकम ऑतरराष्ट्रीय पाठीराख्याची आवश्यकता आहे. ट्रंप यांनी ती पुरविली, तर ते त्यांचे कृत्य महत्वशंसनीय ठरेल, जगाच्या राजकारणावरही या विजयाचे दरगामी परिणाम होणार आहेत. युक्रेन-रशिया युद्ध, चीनचा विस्तारवाद आणि मध्यपूर्वेत इस्रायल आणि हमास-हिजबुल्ला संघर्ष, तसेच इराणपुरस्कृत आणि पाकिस्तानपुरस्कृत इस्लामी दहशतवाद संपविणे आदी मुद्दर्श्वावर ट्रंप यांनी खंबीर भूमिका घेतली, तर त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदावरचा त्यांचा हा द्वितीय आणि अंतिम कार्यकाल गाजवला असेच म्हणावे लागेल. ट्रंप यांच्यासमोरचे मुख्य आव्हान मात्र, प्रत्यक्ष अमेरिकेची आर्थिक गाडी रुळावर आणणे आणि ती वेगाने धावू लागेल अशी स्थिती निर्माण करणे, हे आहे. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावली, तर साऱ्या जगाला चटके बसतात. अमेरिका हे सध्या जगातील सर्वात मोठे आर्थिक बलस्थान आहे. तसेच ते तंत्रवैज्ञानिक संशोधनाचेही आगर आहे. ही अमेरिकेची वैशिष्ट्यो टंप यांनी जोपासल्यास आणि सपोषित आह. का जनारमध्या असरच्या प्रुत नामा नागरर नाल जामा जुमानत केल्यास केवळ अमेरिकेचे नव्हे, तर जगाचेही भले होणे शवय आहे. अर्थात, हा झाला सकारात्मक अपेक्षांचा भाग. प्रत्यक्षात ते काय करतात

आणि काय करु शकतात, हे येत्या काहीकाळात समजणार आहे. त्यांनी केवळ अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे असे नाही. तर अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह आणि सिनेटमध्येही आता त्यांच्या पक्षाने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. त्यामुळे पुढची दोन वर्षे तरी त्यांना कोणत्याही देशांतर्गत अडथळ्वाविना प्रशासन चालविणे सुलभ होणार आहे. कमला हॅरिस यांच्यासंदर्भात सांगायचे तर, त्यांनी प्रयत्न पुष्कळ केले. मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन उमेदवार असते तर ही निवडणक एकांगी होण्याची शक्यता होती. हॉरेंस यांच्या उमेदवारीमुळे निदान प्रचारकाळात तरी चरशीचे वातावरण निर्माण झाले. त्या निवडन आल्या असत्या तर अमेरिकेच्या इतिहासातील त्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या असत्या पण, अमेरिकेतल्या मतदारांनी महिलेला सर्वोच्चपद न देण्याची परंपरा

पाळली, हे देखील या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

शहरीकरणाचा दुष्परिणाम पर्यावरणावरही भारतातील ३ मोठ्या मेट्रो शहरांची शहरीकरण उडणजे लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे मार्रातारा २ माठ्या मद्रा राहराया लोकसंख्या जगातील काही देश जसे कॅनडा, मलेशिया, सौदी अरेबिया, स्थलांतर, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रमाणात होणारी घट आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा मोठी होईल. या सर्व समाज या बदलाशी जुळवून घेण्याचे मार्ग. याचा अर्थ ग्रामीण भागाऐवजी शहरी भागातील लोकसंख्या बाढ वाढत्या लोकसंख्येचा आजच्या शहरांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. या सर्व परिणामांचा सक्ष्मपणे विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शहरीकरण आणि त्याचा वेग यांना थोपवणे आता असाही होऊ शकतो. ही मुख्यतः अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे शहरे आणि शहरे तयार होतात आणि अधिक लोक जवळपास दुरापास्त आहे आणि देशाच्या

विकासाच्या दृष्टीने आवश्यकसुद्धा आहे. मध्यवर्ती भागात राहण्यास आणि काम शहरीकरण करण्यास सुरवात करतात तेव्हा ते शहरीकरण म्हणजे लोकसंख्येचे वाढती लोकसंख्या ही भारताच्या

ठिकाण मोठे होतात.

PLACE : MUMBAI

DATED: 07th November, 2024

ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे २०३०पर्यंत भारताचे ७० टक्के स्थूल विकासातील मोठा अडथळा आहे. वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविष पुरविण्यासाठी शहरपातळीव

विकासातील मोठा अडथळा आहे. या									
वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविधा		ओसीस्प्रे व	न्सलटन्टर	न लिमिटेड					
परविण्यासाठी शहरपातळीवर	मेजिले हरम, ते. एम. हेरिएव मार्म, वेंग्याई इस्टेंट, मुंबई – ४०० ००? ए. : ०१२–६६६२००० वेंबमाइ : <u>www.oscasprc.com</u> रियेः : oscaspre@ymail.com मेंडवर्ष्या : (274140MH1982PLC027652								
कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात,	साआवर्ष्यः : L/4140/MM1982/PLC02/652 वि. ३० सप्टेंबर, २०१४ रोजी संप्रलेख्या तिम्प्राही व अर्थ वर्ष अप्रोस्करिता								
याविषयीचे विश्लेषण करतानाच दसऱ्या			न विक्तीय अहवार			(स. त्यारप्रात)			
बाजला वाढत्या लोकसंख्येमळे शहराचे	ઝશુ.		तिमाही आक्षेर	विमाही अगरेत	त्रिमाही अस्त्रेत	अर्थ वर्ष अग्रोग			
कसे बकालीकरण होत आहे. यावर	ж.	বিষয়ত	३০.৫९.২৬২४ (এলিমাম্পরিম)	३०.०१.२०१४ (अलेखायर्डिल)	३०.०१.२०२३ (अलेखायर्शिल)	২০.৫৭.২০২৬ (এলিয়াম্বীয়িয়)			
	 कार्यवल्यामध् 	স দমল রাম্বর (সিন্সার)	2.00	2.50	35.3	2,20			
टाकलेली ही एक नजर ११ जुलै या	 कालावधीकां: 	ता (कर पूर्व, अतिक्रियेव च/बा							
जागतिक लोकसंख्येवरून शहरीकरण		গুৰুঁ) নিগৰন্ত ৰক্ষা/নাম	(1.1%)	(90.5)	(8.65)	(6.82)			
म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व		মমীদাঁলো বিজ্ঞান্ত বন্ধা/ লাঁহা ('মা এলি'লে মামীদাগৰ)	(3.55)	(2,05)	(3.69)	(5,332)			
त्याच्या क्षेत्राची वाढ. वाढते		त्रावधीकीला निवचल लग/तोश	(1.10)	(1.01)	(2.00)	(9.84)			
		चा अतिनिक्तेष बाबीपक्षत)	(1.55)	(20.5)	(8.68)	(5.82)			
औद्योगिकीकरण व खेड्यातून शहराकडे		वेशक उत्पन्न (कराचे निष्वळ)							
होणारे लोकांचे स्थलांतर यांचासुद्धा		नका वा तोटा मध्ये मोछतात	-	-	-	-			
शहरीकरणामध्ये समावेश होतो. सन		नका या तोटा मध्ये नाही मोडन संबंधान आवस्तर जे नफा या तोटा	-	-	-	-			
२०११च्या जनगणनेनसार ३०.१६	३. बाबाच्या करिंग मोठग		-			-			
	अन्य सर्वसम	वेशक उत्पन्न (ओसीआय)	-	-	-	-			
टक्के लोकसंख्या शहरामध्ये राहते. एका	 कालावधीकां 	ता रफूग सर्वलनावेशक उत्पन्न	(3.44)	(20.5)	(9.68)	(5,88)			
पाहणीनसार २०३० पर्यंत जवळपास २५		ो जेश्म भांडवस							
कोटी अतिरिक्त लोकसंख्या शहरांमध्ये		प्रति शेजर १० प्रापेकी)	50,00	90,00	20,00	20,00			
	८. अन्य इक्रिटी	शेलर (अतिथिलेष बाथीमधात)	-	-	-	-			
येणार आहे. असेही दिसून आले आहे,		शालर (आतावात्रक बावायकात) की) (वार्षिक नारी)							
की शहरीकरण आणि विकास हे	ए) सुब्द		(2.43)	(25.25)	(8,58)	(9,99)			
बरोबरीनेच चालतात. जी राज्ये झपाटयाने	थी) सीम्प		(1.23)	(75.35)	(8,58)	(8.99)			
विकास करत आहेत. त्यांचाच	f2u:	लओडीआर) विनियमन २०१५ च्य							
शहरीकरणाचा वेग अधिक आहे. सन		लआद्याआर) व्यानकान २०१५ च्य अर्थ वर्ष अग्रोरकरिता विस्तत प्राप्त							
	www.bseindi	a.com वर उपलब्ध आहे व कंपन	ोची वेगसाइट 🗤	w.oseaspre.c	om. या उपलब्ध	आहे.			
२०१२-१३ सालच्या पाहणीनुसार		ग समिती द्वले पालम्पात आता आहे. २४ सेजी आमोजित केली आहे.	य संचालक मंडळ	यांच्याद्वरे मंजूर के	ला आहे व त्वांचे र	विषित्र सभा गुस्थाः			
महाराष्ट्राच्या शहरीकरणाची टक्केवारी	n, o 10886, Ki	(1) UK (PERIOR 96(1) 368.			ओसीस्ये कल्लालट	हस विविधेत्ववारिता			
४५.२ टक्के होती. ती सन २०३०पर्यंत	टिकागः : मंबर्द					स्वही/			
	दिः ७ जोग्हेंबर, २०२	x				मी. भाष (अध्यक्ष) भाषा ०२८०९०३८			
५८ टक्के होण्याची शक्यता आहे.					10.5	ada o condo \$6			

स्थलांतर, ग्रामीण भागात

MANGAL CREDIT AND FINCORP LIMITED 6 A-1701/1702, LOTUS CORPORATE PARK, RAM MANDIR ROAD GOREGAON (EAST), MUMBAI - 400 063 CIN NO - L65990MH1961PLC012227 BBB/Stable 55% 1 37% 50% 👔 one Financial Results for the Quarter and Half Year Ender on 30th September, 2024 Extract of Unaudit

-							
S. Particulars			Quarter Ende	d	Half Yea	ar Ended	Year
No.							Enaded
		9/30/2024	6/30/2024	9/30/2023	9/30/2024	9/30/2023	3/31/2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	1,165,59	1,187.17	760.83	2,352.76	1,516.56	3,327.49
	(including other income)						
2	Profit before tax	432,57	532.13	356.74	964.70	691.52	1,432.50
3	Profit after tax	322.43	374.70	262.75	697.13	509.57	1,054.59
4	Total comprehensive	425.77	373.28	142.66	799.05	389,48	936.02
	income (comprising profit						
	after tax for the period						
	and other comprehensive						
	income after tax)						
5	Paid up equity share	1,956,40	1.956,40	1,931.40	1,956,40	1,931,40	1,956,40
	capital (Face value of INR						
	10/- each)						
6	Earnings per share (not						
	annualised)						
	Basic (INR)	1.65	1.92	1.36	3.56	2.64	5.45
	Diluted (ND)	1.62	1 0 2	1.20	2 5 4	2.64	5 45

ted (INR) 1.63 1.92 1,36 2.64 The above financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audi Committee and on its recommendation approved by the Board on Directors at their respective meetings held on OTh November, 2024. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified ophinon based on their limited review of unaudited Standahone Financial Results for the quarter and half year ended 30th September,

2024. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ihd AS) as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules. 2015 (as amended) and the other accounting principles generally accepted in India. The Company is operating in single reportable segment that is Non Banking Financial Activities.

The results of the Company have been prepared in accordance with Regulation 33 of the SEB (Listing Oblgations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and will be available on the website of the Company (www.mangafincorp.com) and the Stock Exchanges Le. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) com).

Previous periods/year's figures have been regrouped / reclassified, wherever necessary, to make them comparable with the figures of the current period. Comparision is done on basis of HTY25 Vs H1FY24, AUM is compared on 30th September, 2024 Vs, 30th September, 2023.

Meghraj Jain Chairman & Managing Director DIN: 01311041

राष्ट्रीय उत्पन्न शहरातन लोकांच्या प्रमाणात होणारी घट आणि येणार आहे. कारण देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शहरीकरणाची बाजूसुद्धा ठळकपणे दिसून समाज या बदलाशी जुळवून घेण्याचे मार्ग. याचा अर्थ ग्रामीण भागाऐवजी शहरी औद्योगिकीकरण व सेवा येते. शहरीकरणामुळे शहरातील सोयीसुविधांवर क्षेत्रात आहे. भागातील लोकसंख्या वाढ असाही होऊ शकतो. ही मुख्यतः अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे शहरे आणि शहरे तयार होतात आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोतया प्रमाणावर ताण

हेच चित्र दिसते. विकसित वाढतो व शहरी वातावरणाचा आणि अधिक लोक मध्यवर्ती भागात राहण्यास आणि काम करण्यास सुरवात देशातील शहरीकरणाची समतोल बिघडतो काही टक्केवारी ही नेहमीच जास्त शहरे वगळता सर्व शहरांमध्ये करतात तेव्हा ते ठिकाण मोठे होतात. असते. अमेरिकेमध्ये सध्याच्या शहरीकरणाला चांगली बाजूही आहे. देशाचा आर्थिक विकास हा शहरीकरणाचे प्रमाण ८० आवश्यक असलेला पार्ण हा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. परवठा. शहरीकरणावरही अवलंबून असतो. सन शहरीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतो. मोठ्या व्यवस्था, वाहतूक व्यवस्था याची मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर कमतरता भासते. पुरवतानाच स्थ आजूबाजूच्या खेड्यांचासुद्धा

संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विकास होत असतो.

🔘 स्टेम वॉटर डिस्ट्री. ॲण्ड इन्फ्रासट्रक्चर कं. प्रा.लि. ठाणे स्टेम वॉटर डिस्ट्री. ॲण्ड इन्फ्रासट्रक्चर कं. प्रा.लि.वरदान कमर्शियल कॉम्पलेक्स. 9 वा मजला. एम.आय.डी.सी. रोड नं.16 बागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) 400 604 stemwatercompany@gmail.com

खालील कामाकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे / सार्वजनिक बांधकाम विभागाकडे किंवा अन्य शासकीय / निम शासकीय संस्थेकडे योग्य त्या वर्गात नोंदणीकृत व विहित मारीक कर रिवेच पाविश्वास के के कराज गर गहुरा व राष्ट्र केलेला अनुभव पाविशास के के करातां केड्रा ट दक्कवारी दराज्या 'व नमुन्यात विदलबोटा पथ्दतीत मोहत्वंद निविदा मार्गावत आहे। को-या निविदांचा संच, व्यवस्थापकीय संचालक, स्टेम यांचे कार्यालयात दि.11.11.2024 ते दि.18.11.2024 पर्यंत कार्यालयी कायांत्वाया हा. 11.1.2024 राह. 18.1.2024 प्रथत कायात्वायता कामाचे दिवझी कार्याचर्यमा कामाचे उठेत सुद्रटोच दिवस बायळू मिळतील. सिलदेद निविदा व्यवस्थाप्रकीय संचालक, स्टेम टाण, या कार्यात्मयान दे 20.11.2024. रोजी 12.00 घाउँचर्यन रिवकाप्रयाम देगील आणि अच्छ याच्यास त्याच दिवझी 13.00 घाउना उदास्थित देकंदराज्या/द्रतिनिधीच्या समक्ष उषडण्यात नेनेक निविदेचा प्रकार/को-या निविदेची किंमत व काम अ.क कामाचे नाव पूर्ण करण्याची मदत/कालावधी निविद ा सुचना क.16(1) (2रा पुकार) सन **2024-25** Shifting Khoni feeder "व" रु. 590/- (वस्तु व main at Arif Garden, सेवा करासह) दा सुचना क.20 सन 2024-25 Providing, supplying and installing portable cabin with all ecessarv arrangement एक अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार स्टेम बीटर डिस्ट्री अंण्ड इन्फ्रास्ट्कचर के. प्र. लि. ठाणे. यांनी राषुन ठेवलेला आहे.

ठाणे. याना राखुन (संकेत मो. घरत)

व्यवस्थापकीय संचालक

परंत विकासाबरोबरच जाहिर नोटिस क केके काळी ए∕१०३ पहिल ॉप. हो. त्तो. लि., . जा ।दनेश : त्यांचे दिनांक १४/८ ार्क जोव्मीम्म नेन ती दिशी 14 नायक-मुलगी असे ७० तसेच दिशा दिनेश नायक संपूर्ण हिरुसा सरस्वी आई १ 1 नायक हिमे नाये करणे "ग्वदार दुर्द्यम निबंक कायो येईल, तरी सर्व "ग्वर व लोकसंख्येला मलनिःसारण

ी. आकाश आर. बनिया कील मुंबई उच्य न्यायालय 1 — ५. महावीर कुंज को. २ भ ऑप ही सो वि , महावार क् लई रोड (प.

Form No. INC 26 uant to rule 30 of the Cor Incorporation) Rules, 201 (Incorporation) review, a dvertisement to be published spaper for change of register company from one state to (Advertised) newspaper for change with a of the company from one state to Before the Central Govern Western Region notha ment alter of the Companies Act, 2013, 3 4) of Section 13 of Companies Act, Jause (a) of sub-rule (5) of rule 30 of 2015 Brule 2014

In the matter of M/s Onix Solar Energy Limite

(earlier known as ABC Gas (International) L having its registered office at 1, Mahesh Worli, Mumbai, Maharashtra 400018Petitioner Com NOTICE is hereby give the company proposes to have an exercise the Central Generation 13 of the Companies Ad, 2013 seeking confirmation of alteration of the Monoral Resolution passed to the Section Company is a company means to enable the company to change its Registered of The State of Maharashtra' to the 'State of Gujarat." memoranism/74" to the "State of culparat." Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA 21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by winsther is working to the Regions address Evenest, 5th Hoor, 100, Marshall Mumbai 40002, Maharshira within days from the date of publication of this is scopy to the applicant common vitice at the address For Onix Solar Energy Limite Date : 07/11/2024 Place : Mumbai Nikhil Sa

(DIN: 07737935 Onix Solar Energy Onix Solar Energy (Earlier known as ABC Gas (Internationa 1, Mahesh Villa, Worlt, Mumbai, Ma 400018 (E) cs@abogas.co.in (W) www.

केसर पेट्रोप्रोडक्ट्स लिमिटेड

सीआयापन L23200PM1990PLC05423 नॉरणीकृत कार्यालय व कार्य : डी->(?, एमआपडीसी इंडन्ट्रीयल क्षेत्र, लोटे परगुराम ४१५ ७२२ ताल्यूका खेड निल्हा रायगड, रत्यागिरी महाराष्ट्र

दि. १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी आयोजित अति-विशेष सामान्य सभेच्या सूचनेचे शुद्धिपत्रक केसर पेट्रोप्रोडकरत लिम्टिड (कंपनी) यांनी दि, १४ ऑक्टोबर, २०१४ रोजी कंपनीचे भागपासक यांची अति-केसर पेट्रोप्रोडकरत लिम्टिड (कंपनी) यांनी दि, १४ ऑक्टोबर, २०१४ रोजी १.०० वा. लिइडीओ कॉन्टर्वर्सिंग (खॉसी) वो अन्य ऑडिओ किरुबुअल मीन्स (ऑप्स्टीएम) मार्फत सामान्य दाय अंतर्गत मंजूरीकॉता २,०२,००,००० पा अन्य आहाआ । एवरपुरात गानिः (आर्यस्थार) गानाः मानाय ठापा आताग मुर्ग्याता। (२,१८२५२०२) संसूर्ण कर्मादीस्व नार्यम्य सार्वे प्रव्यस्थातिः आपाराय स्थाप्रारुष्ठ या वां-पान्मीत्र, पश्चिलक देशीरा मार्थतं जारी कतः आहेत. शुद्धिपत्रक कंग्नीच्या सभासदांना सुपारणा/ माहिती व विशेष ठताव अनुसार बाब क. १ व अतिवेशेष अहवाल अनुसार ईंजीएमचा भाग म्हणून ईंजीएम सूचना दि. १४ ऑक्टोबर २०१४ रोजी जारी केली

जगतः ए. पॉईट क . १७ (नैसर्गिक व्यक्कींची ओळख व अमर्थादित लाभार्थीी मालक इंग्विंबरी शेअर आवंटित व/वा कं ट्रोल असलेले प्रस्तावित आवंटी व पद शतमान अनुसार विहित भांडवल अनुसार) :

प्रस्तावित आवंटी	पूर्व जारी भाग	ाधारक	आवंटित	वॉरन्ट्सचे भ	अल्टीमेट	
यांचे नाव				रूप	लाभार्थी मालक	
			संख्या			यांचे नाव
	शेअर्स संख्या	%		शेअर्स संख्या	%	
दिनेश शंकरलाल	-	-	28,00,000	28,00,000	6.35%	एन.ए.
शर्मा						
श्रेयस दिनेश शर्मा	१,४२,२५,८०३	१४.७२%	٤٤,00,000	२,२८,२५,८०३	?? .43%	एन.ए.
आशिष कुमार	-	-	२,२५,०००	२,२५,०००	0.25%	एन.ए.
मुखर्जी						
मीरा मुखर्जी	-	-	२,२५,०००	२,२५,०००	0.29%	एन.ए.
बबिता दुगार	-	-	<i>१,५०,०००</i>	8,40,000	०.१३%एन.ए.	
राजेश कुमार दुगार	-	-	१,५०,०००	2,40,000	0.83%	एन.ए.
तनुश्री पंजवानी	-	-	٤,५०,०००	2,40,000	0.83%	एन.ए.
बिनसेंट कमर्शिअल	-	-	29,00,000	29,00,000	૧.૬૩%	शांतीलाल
कं. लि.						देवीचंदजी जैन
पुजा जैन	-	-	8,00,000	2,00,000	૦.૧૭%	एन.ए.
वरील सर्व अन्य अ	नटी व झर्ती ईजीप	म सचना व	गळता अपरिव	तींत राहतील.		
वरील सुधारणा/ म					केली आहे व 3	गवश्यक माहिती
शद्भिपत्रक सूचना वि						
34 X					संचालक म	रेडळाच्या आदेशान्यये कटस लिमिटेड करिता
					कसर पट्राप्राड	क्ट्स लामटड कारता सही/-
ठिकाण : मुंबई						रमजान कादर शेख
दिनांक : ०४ नोव्हेंबर, २	505X			सपु	र्ग वेळ संचालक/ डी	आवर्ष्न ०८२८६७३२

संयान कार्य शत संपूर्ण चेळ संचालक/ डीआवरून ०८२८६७३२

ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड <u>(a.k.</u>)

		स्थाची तिमाही अखेर			स्थाची अधं वर्ष अखेर स्थावी वर्ष अ		स्थायी वर्ष अखेर		एकत्रित तिमाही अखे	एकजित अध	एकजित वर्ष अखेर		
अ. इ.	विवरण	30.09.7078	30.05.2028	30.09.2023	30.09.2028	30.09.2023	39.03.2028	30.09.7078	30.09.2023	30.09.7078	30.09.2023	30.09.7073	39.03.905
9b.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखाव्यरीक्षित	लेखापरीक्षि
٤.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्यळ)	3,802.80	7,908.88	२,९२५.५९	5,008.38	4,956.48	१२,७१९ .९५	१२,०१९. ४४	૧૧,૨૬૮.૫૪	શ્વ,પ્રધર.ધવ	93,460.86	28,035.02	48,804.
۶.	कालावधीकरिता निम्बळ नफा/तोटा (कर, अतिरिक्त स/बा अतिविशेष बाबीच्या पूर्व)	150.83	૧૭५.७१	229.24	2,903.28	१,८४३.६५	8,039.25	२,६१९.८८	3,0%6.63	२,६६७.३२	५,६६८.७१	4,663.88	૧૨,૨७૬.)
ą.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नक्त/तोटा (अतिरिक्त य/या अतिथिशेष बाबीच्या पश्चात)	496.88	९७५.७१	८८९.२५	2,203.28	₹,८४३.६५	8,039.95	२,६१९.८८	\$,080.05	9,660.89	५,६६८.७१	4,663.88	૧૧,૧૭૬.)
Χ.	करपक्षात कालावधीकरिता निख्वळ नका/तोटा (अतिरिक्त व/वा अतिविष्ठोप बाबीच्या पशात)	635.98	હવેર.બર	1996.00	ર,4 ६०.४६	<i>₹,४८७.१४३,१७९.८९</i>	२,००८.१५	9,298.69	१,९८४.२१	8,266.60	४,२३१.३२	9,747.89	
۹.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नका/तोटा समाविष्ट (करपश्चात) य अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	८२४.१२	633.38	૭૬૫.૨૬	શ,૫૫૭.૫૧	ર,૪૮૬.७૪	૱,૧૫૨.૦૫	१,९८२.२४	२,२८९.६०	8,882.48	8,968.68	४,२६६.९०	९,२२०.१
٤.	इक्विटी शेअर भांडवल	220,00	\$\$0.00	\$\$0.00	\$\$0,00	\$\$0.00	\$\$0.00	\$\$0.00	\$\$0.00	\$\$0,00	\$\$0.00	\$\$0.00	\$\$\$.
ų.,	राखील (मूल्यांकन राखीव लगळता)	86,883.68	९१,२४६.६१										
٤.	इतिमृत ग्रीमीअम खाले	3,2%0.00	3,8%0.00	3,880.00	3,880.00	3,7%0.00	\$,280.00	8,748.84	3,583.92	3,540.34	૪,૨૫૭.૭૫	3,545.34	3,582
ŝ.	निष्वळ मुल्व	88,633.30	89,430.86	89,888.86	89,633,30	89,555,86	80,603,08	૧૮,३६६.१ ६	99,889,98	90,488.53	<i>९८,३६६.१६</i>	૧૦,૫૨૪.૬૨	28,008
<u>ا</u> ه.	प्रदानित भाग भांडवल/ थकित कर्ज	45,093,80	46.788.70	53,075,74	45,093.90	53,075,74	55.503.03	9,25,289.45	2.24.202.95	2,54,032.74	2.65.682.48	9.54.669.74	2.04.838
22.	थकित कपात विशित शेअस						भान्य						
έ٩.	धकित इक्रिटी रेशिओ	2,22	2.26	7.3%	9,82	7.3X	लागू नाही	2,92	82.5	2.98	2,92	7.98	लाग व
ξą .	उत्पन्न प्रति शेअर (अतिथिशेष बाबी) पूर्वी) (चालू व राडिज कार्यचलनावरिता) (रु. १०/- प्रत्येकीचे)												
	मूळ (६. मध्वे) (वार्षिक नाही)	33.86	રર.રદ	22.55	રવે.૬૪	22,43	86.86	30,00	38.80	20.25	68.89	૬૩.૫૧	236.
	सीम्ब(इ. मध्वे) (वार्षिक नाही)	82.86	22.25	19.50	२३.६४	૨૨.૫૩	86.86	30.00	38.80	36.89	58.80	૬૩.૫૯	1,36
₹¥.	তল্বর মনি ইওন (ওানিবিয়াশ বামা ৭৪চন) (আলু য ভার্তিনে কার্যায়লনাকালো) (৪. ২০/– মন্টেকীয়)												
	मूळ (ह. मध्ये) (सार्षिक नाही)	\$2.86	22.25	22.55	83.6X	૨૨.૫૩	¥6.86	30.0%	37.80	30.25	58.89	63.4 4	836.
	डायल्यूटेड (ह. मध्ये) (वार्षिक नाही)	82.86	88.88	19.50	83.6X	૨ ૨.૫૭	88.88	\$0.0'S	38.80	26.95	£8.80	\$3.44	886.
	भांडवल कपात राखीच						लागू नाई						
	डिवेचर कपात संखीय						लागू नाई	t					
215.	कर्न सेवा करव्हरेज रेशिओ	6,69	0,2%	2,40	0.25	8,40	लागू नाही	0.83	0.84	0.68	0,22	9.368	लागू न
	ख्याज सेवा कवहरेज रेशिओ	8.93	8.8X	20.5	8.94	2,04	सागू नाही	2.83	3.96	8.46	ર.બરૂ	8.63	लागु र